

उपजाती आहे. आपण दिलेल्या लसीत आपल्या भागात आढळणाऱ्या ३ ते ४ उपजाती समाविष्ट केलेल्या असतात. या शिवाय इतर उपजातीच्या विषाणूचा प्रादुर्भाव जनावरांना झाल्यास लाळ्या खुरकूत रोग होतो.

- ७) लसीकरण दिल्यावरही रोग होण्याची कारणे कोणती ?
- लसीची मात्रा योग्य प्रमाणात दिली न जाणे.
  - लसीची साठवणूक योग्य पद्धतीने (थंड जागेत) केलेली नसणे.
  - लसीकरणात अनियमितता असणे.
  - लसीची मुदत संपल्यानंतर किंवा उरलेली लस वापरणे.
  - जनावरात अंतर व बाह्य परोपजीवींचा प्रादुर्भाव असणे.
  - लस देतेवेळी जनावर अशक्त किंवा आजारी असणे.
- ८) जनावरात साथीचे रोग होवू नये म्हणून केव्हा व किती वेळेस द्यावी ?

#### अ) गाई म्हेशीतील लसीकरणाचा तत्त्व.

- १) घटसर्प : एप्रिल-मे महिन्यात वर्षातून एक वेळेस द्यावी (संकरित गाई व म्हेशीत वर्षातून दोन वेळेस द्यावी)
- २) फन्या : एप्रिल-मे महिन्यात वर्षातून एक वेळेस द्यावी.
- ३) फाशी : मे महिन्यात वर्षातून एक वेळेस (रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातच)
- ४) लाळ्याव खुरकूत : वर्षातून दोन वेळेस मार्च व सप्टेंबर महिन्यात (परंतु वर्षभर रोग प्रतिकारक शक्ती टिकविणारी लस दिल्यास वर्षातून



#### ब) शेळ्या - मेंढ्यातील लसीकरणाचा तत्त्व

- १) काळपुळी : वर्षातून एकदा फे ब्रुवारीत द्यावी (रोगप्रस्त भागात)
- २) घटसर्प : वर्षातून एकदा मार्च महिन्यात द्यावी
- ३) आंत्रविषार : वर्षातून एकदा एप्रिलमध्ये द्यावी (पुढील दोन मात्रा १५ दिवसाच्या अंतराने )
- ४) लाळ्याव खुरकूत : वर्षातून दोनदा सप्टेंबर व मार्चमध्ये द्यावी.
- ५) देवी : वर्षातून एकदा डिसेंबर मध्ये द्यावी. (गाभण मेंढ्यांना ही लस देऊ नये.)
- ६) फन्या : वर्षातून एकदा मे महिन्यात द्यावी.



उपचारापेक्षा प्रतीकंदा बरा  
‘जनावरांना लसीकरण नियमीत करा.’

#### संपादक व प्रकाशक

डॉ. ला.रा. तांबडे

कार्यक्रम समन्वयक

#### लेखक

डॉ. प्रकाश. वि. कदम  
विषय विशेषज्ञ (पशुवैद्यक शात्र)

डॉ. ला.रा. तांबडे  
कार्यक्रम समन्वयक


#### तांत्रिक सहाय्य

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर

प्रकाशन वर्ष : २०११ पट्टी पुस्तकाळ : ०४ (एकूण पृष्ठ. २६)



# जनावरांसाठी लसीकरण



कार्यक्रम समन्वयक

शबरी कृषी प्रतिष्ठान संचलित,

## कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर

सोलापूर – बार्शी रोड, मु.खेड, पो. केगाव

ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर (महाराष्ट्र)

फोन : ०२९७ – २३५०३५९

Visit us at : [www.kvk.solapur.org](http://www.kvk.solapur.org)

सौजन्य : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आल्या), सोलापूर

## जनावरांसाठी लसीकरण

### लसीकरण कशासाठी ?

गाई, म्हशी व शेळ्या, मेंढ्या हे पाळीव प्राणी घटसर्प, फन्या, फाशी व आंत्रविषार या साथीच्या रोगांमुळे तडका फडकी मरतात. या रोगांची लागण झाल्यानंतर उपचार करण्यास वेळ मिळत नाही.

लाळ्या खुरकूत रोगामुळे जनावरे सहसा मृत्यु मुखी पडत नाहीत. परंतू या रोगामुळे विशेषत: संकरित गाई व म्हेशी अनुत्पादक होतात किंवा त्यांची उत्पादन क्षमता घटते. परिणामी पशुपालकास फार मोठा आर्थिक फटका बसतो.

### लसीकरणापूर्वी हे करा !

- १) कोणत्याही जनावरास लसीकरण करण्याच्या १ आठवडा अगोदर अंतरपरजिवींच्या नायनाटासाठी जंतनाशक औषध देवून घ्यावीत.
- २) जनावरांचे शरिरावरील बाह्य परोपजीवींचा (उदा. गोचिड, गोमाशा, उवा, लिखा, पिसवा) जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या किटक नाशक औषणांची फवारणी करून नायनाट करा.



### लसीकरण करताना ही काळजी घ्यावी

- १) जनावरांना दिली जाणारी लस ही चांगल्या नामांकित कंपनीची असावी.
- २) लस खरेदी करताना त्यावरील औषध काळ बाह्य होण्याची तारीख पाहून घ्यावी व त्या लसीचा बँच नंबर नोंदवून ठेवावा.
- ३) काही लसी (उदा. खुरी, श्वानदंश, धनुर्वात) औषधी दुकानातून आणत असताना 'थर्मसिमध्ये' किंवा केरीबँगमध्ये बफविर ठेवून आणाव्यात व जनावरास देईपर्यंत बफातिच ठेवाव्यात. फ्रिज असेल तर लस (वरचा म्हणजे बर्फाचा कप्पा सोडून) ठेवावी.

- ४) लसीकरण हे निरोगी जनावरांनाच करावे.
- ५) लसीकरण शक्यतो दिवसातील थंड वेळेत म्हणजे सकाळी किंवा सायंकाळी करावे.
- ६) लसीकरणाची सुई प्रत्येक वेळी पाण्यात उकळून निर्जतुंक करून घ्यावी किंवा नविन सुई वापरावी.
- ७) फोडलेल्या बाटलीतील लस तशीच साठवून पुन्हा वापरू नये.
- ८) लस योग्य जागेत व योग्य मार्गद्वारे घ्यावे.
- ९) शक्यतो एकाच दिवशी एका गावातील सर्व जनावरांचे लसीकरण करून घ्यावे.

### लसीकरणानंतर ही दक्षता घ्या !

- १) बैलांना लसीकरणानंतर एक आठवडा हलके काम घ्यावे जेणे करून शरीरावर ताण पडणार नाही.
- २) उत्तम रोगप्रतिकारक शक्ति निर्माण होण्यासाठी सक्स, चांगला आहार घ्यावा.
- ३) लसीकरणानंतर जनावरांचे अतिउष्ण व अति थंड वातावरणापासून संरक्षण करावे. तसेच त्यांची लंबवर वाहतुक टाळावी.
- ४) लसीकरणानंतर ताप अथवा प्रतिक्रिया काही अपाय घूरू शकतात, मात्र ते तात्कालीक व सौम्य स्वरूपाचेच असतात.

### लसीकरण विषयीच्या शंका व त्यांचे निरसन

#### १) लसीकरण केल्यास गाठी येतात का ?

'घटसर्प' व 'फन्या' रोगाची लस दिल्यानंतर काही जनावरांच्या मानेवर गाठी येतात, परंतु गाठ येते म्हणून लसीकरण टाळणे अत्यंत चुकीचे आहे. गाठीमुळे जनावरांच्या जीवाला धोका पोचत नाही. लोक बाजारात जनावरांची खरेदी-विक्री करताना गाठीस दोष/बट्टा मानत नाहीत. लस दिल्यानंतर हलके चोळल्यास व नंतर गाठीस कोमट पाण्याने शेकल्यास गाठ जिसून जाते.

#### २) लसीकरणामुळे जनावरे गाभडतात का ?

नाही, मात्र काही अशक्त जनावरात क्वचित म्हणजे १० हजारात एखाद्या जनावरात होऊ शकते. तोही लस दिल्यानेच होतो असे नाही; त्या उलट विषेशत: आंत्रविषार व धनुर्वाताची लस गाभण शेळ्या मेंढ्यांना दिल्याने

विण्याच्या सुमारास त्यांना व नविन करडांना हे आजार होत नाहीत. (मात्र अपवादानेही गाभण मेंढ्यांना देवी रोगाची लस देऊ नये.)

#### ३) लसीकरणानंतर दूध कमी होते का ?

लसीकरणामुळे शरिरावर येणारा ताण व काही वेळेस येणारा हलकासा ताप यामुळे दूध कमी होवू शकते, परंतु ते तात्कालीक असते.

#### ४) रोगांची साथ आत्यानंतर लसीकरण केले तर फायदा होतो का ?

लसीकरणानंतर रोग प्रतिकारक शक्ती येण्यास दोन ते तीन आठवडे लगतात. त्यामुळे रोगाची साथ आत्यानंतर केलेल्या लसीकरणाचा फारसा उपयोग होत नाही.



#### ५) लसीकरण कुठल्या वयाच्या जनावरात करावे ?

घटसर्प व फन्या रोगांचे लसीकरण सहा महिन्याच्या वासरात व त्यापेक्षा मोठ्या वयाच्या जनावरात करावे. लाळ्या खुरकूत रोगाची लस जर वासराच्या आईला दिली नसेल तर सहा ते आठ आठवडे वयाच्या वासरात व त्यापुढील जनावरांना लस घ्यावी.

आंत्रविषाराची लस पिलाच्या आईला दिली नसेल तर ती पिलांना पहिल्या आठवड्यात घ्यावी व दिली असेल तर चार ते सहा आठवडे वय आत्यानंतर घ्यावी.

#### ६) लसीकरण करूनही रोग होवू शकतो का ?

नियमीत लसीकरण केल्या नंतर घटसर्प, फन्या ई. रोग सहसा होत नाहीत. परंतु लाळ्या खुरकूत हा रोग लसीकरणानंतरही एखाद्या वेळी होऊ शकतो. कारण या रोगाच्या विषाणूच्या मुख्य ७ शिवाय ६० पेक्षा अधिक